

परदेशामध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर
केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अदा
करण्याबाबत ..

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक : वैखप्र-२०१३/प्र.क्र.३५५/राकावि-२
मंत्रालय जी.टी. हॉस्पिटल, कंपाऊंड, १० मजला,
कॉम्प्लेक्स बिल्डींग, मुंबई-४००००१.
तारीख: २८ जानेवारी, २०१४.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.एमजी-१०८४/४१५७/सी आर - १५६८२/ आ.९ दि.२९ एप्रिल, १९८५.
- २) शासन निर्णय क्रमांक: सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.एमजी-१९९९/प्र.क्र.२३८/आ.३, दि.२९ ऑगस्ट, १९९९.
- ३) शासन निर्णय क्रमांक: संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्र. संआसे/परदेश उपचार/ वै. प्रतिपूर्ती/ शासन निर्णय सुधारणा/कक्ष-३/दि.२५/११/२०१३ व २३.१२.२०१३

प्रस्तावना :-

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी परदेशात घेतलेल्या वैद्यकीय उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय नाही. तथापि अपवादात्मक प्रकरणी भारतामध्ये अद्याप व्यापक प्रमाणात उपलब्ध नसलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि ज्यामध्ये शासकीय कर्मचा-यांची वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या स्वतःच्या खर्चाने परदेशात उपचार घेण्याची इच्छा असेल अशी प्रकरणे उपरोक्त दि.२९ ऑगस्ट, १९९९ च्या शासननिर्णयान्वये स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाने योग्य ठरविली असल्यास, अशा प्रकरणी परदेशात घेतलेल्या वैद्यकीय उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती देय आहे. अशा प्रकरणी ,करण्यात येणारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती, ज्या आजारावर भारतामधील मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचार घेतले असते तर जितका खर्च आला असता तितक्या खर्चा इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परदेशात वैद्यकीय उपचार घेतलेल्या प्रत्येक प्रकरणामध्ये, बॉम्बे हॉस्पिटलकडून वैद्यकीय खर्चाची अंदाजित रक्कम/ अभिमत प्राप्त होणे आवश्यक आहे. तथापि , बॉम्बे हॉस्पिटलकडून वैद्यकीय खर्चाची रक्कम प्रमाणित करून मिळण्यास/ अभिप्राय प्राप्त होण्यास अडचणी येत असल्यामुळे, संबंधीतास वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सदर

प्रयोजनाकरीता बॉम्बे हॉस्पिटलसह अन्य काही हॉस्पिटलचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: क्र. एमएजी १९९९/प्र.क्र.२३८/आ.३ दि.२१ ऑगस्ट, १९९९ अन्वये स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाने योग्य ठरविलेल्या प्रकरणी, परदेशात घेतलेल्या वैद्यकीय उपचाराची प्रतिपूर्ती, ज्या आजारावर भारतातील मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचार घेतले तर जितका खर्च आला असता तितक्या खर्चाइतकी मर्यादित ठेवण्यात यावीत असे आदेश आहेत. परदेशात घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या प्रतिपूर्ती संदर्भात, वैद्यकीय खर्चाची अंदाजित रक्कम/ अभिप्राय या प्रयोजनाकरीता बॉम्बे हॉस्पिटलसह मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल आणि हिंदूजा हॉस्पिटल या हॉस्पिटलचा समावेश या शासन निर्णयान्वये करण्यात येत आहे.

या शासन निर्णयादारे निर्देशित केलेल्या रुग्णालयापैकी कोणत्याही एका रुग्णालयाने याबाबत अभिमत व्यक्त केल्यानंतर अन्य रुग्णालयांचे अभिप्राय मागविता येणार नाही.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२१०१५०३३७१२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ज्ञा.ल. सुळ

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई-३२.
२. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (सर्व मंत्रालयीन विभाग), मंत्रालय, मुंबई
३. मा. लोकआयुक्त/उप लोक आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई
४. महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
५. मा. मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव/सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
६. मा. मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७. सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय, मुंबई

८. मा. मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई
९. मा. राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
११. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१२. सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स, पुणे
१३. विभागीय आयुक्त (सर्व)
१४. जिल्हाधिकारी (सर्व)
१५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१६. महालेखापाल, महाराष्ट्र, महाराष्ट्र, लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा, मुंबई/नागपूर.
१७. सहसंचालक, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१९. चिफ ऑडिटर, लोकल फंड्स अकाउंट्स, मुंबई
२०. कोषागार अधिकारी (सर्व)
२१. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई
२२. संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
२३. संचालक, राज्य कामगार विमा योजना, मुंबई
२४. व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन, परेल, मुंबई
२५. सहसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
२६. उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
२७. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, (सर्व)
२८. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय (सर्व)
२९. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय (सर्व)
३०. प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
३१. प्रोथोनोटरी व सिनीयर मास्टर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
३२. वित्त विभाग (कार्यासन सेवा ५), मंत्रालय, मुंबई
३३. व्यावस्थापक, शासकीय मध्यावर्ती मुद्रणालय, मुंबई
३४. सर्व उप सचिव, अवर सचिव व कार्यासन अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
३५. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना कार्यासन), मंत्रालय, मुंबई मंत्रालयीन विभागाच्या सर्व आस्थापनास विनंती करण्यात येते की, त्यांनी शासन निर्णयाच्या प्रती त्यांच्या सर्व

संबंधीत कार्यासनांना/ कार्यालयांना पाठवाव्यात.

३६. मुख्य कार्यकारी अधिकारी, बॉम्बे हॉस्पिटल/ जसलोक हॉस्पिटल/लिलावती हॉस्पिटल/हिंदुजा हॉस्पिटल संचालक, आरोग्य सेवा , मुंबई यांच्यामार्फत.

३७. निवड नस्ती (महत्वाचे आदेश), सार्वजनिक आरोग्या विभाग , मंत्रालय मुंबई.

३८. निवडनस्ती, राकावि-२, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई